सन्मित्र सहकारी बँक लि.

		,	,	,	, .	,	,	,	,	,	
Customer ID											
Odotomor ib	-										

ACCOUNT OPENING FORM) खाते सुरु करण्याचा अर्ज

des						रोड, ह						,				er ID											
		কা ল	: २६८	902	08, २	६८७३१	300 H	क्स :	040	- २६८	:00408	3		וע	हका क्र	माक:				٠	٠	· ·		٠	· · · · · ·	·····	
Ins अर	truct र्ज भर	ions ण्यार	to fi वंबंधी	ll the सुच	e forr ग्रनाः	n : Pl <mark>कृपय</mark>	ease ा अर्ज	fill ir फत्त	n the क का	form ळ्या ३	in EN शाईने व	NGLIS ठळक	SH BL ENGL	OCK	LET	TERS	with	Black म ध्य	Ink o ये भरा	nly. T ब्रा. यो	ick ☑ ग्य तेथ	boxes ो ☑ टी	as a कमार्व	oplica क करा	ble वा.		
Accou खाते क्र		o. [ID आय.ः	डी.									
Accou खात्या																											
l/we w मी/ अ					ur		Savir बचत	_		ount		Curre चालू	ent Ac खाते	coun		F मु	ixed [दत ठेव	Depos । खाते	it []		ulative गे ठेव र		osit			
Recur हप्तेबंद						with आप	your ल्या									initial हरु इच्छ				वातीर्च	ी ठेव र	5.					
in wor अक्षरी																											
						नपशीत				est P देयत	ayout T		Mo दरम	nthly गह			arterly नेमाही			lf Yea सहाम			′early ार्षिक			n Mat दत संप	urity ाल्यावर
Dep	osit a	amo	unt F	₹S.	ठव र	क्रम रु	·			e of li ावधी		t Pay	out		Stan	ding li गिस्चन		tions			ECS ई.सी					Pay Or भे ऑर्डर	
Amo मुदती	unt p	[aya	ble o	n m	l. naturi	ty Rs	L	!	Deta	ils of	Bank	acco तीनंत	unt in र देय र	i whicl क्रम उ	n inter	6/	yout /	amoi क अव	unt pa नाऊंटच	i yable ग्रा तप	on m	aturity	desir	ed to			•
340									Ban	ık Naı	me <mark>ब</mark> ँवे	कचे नांक	त्र							Ві	ranch	शाखा					
Tenu	ıre व	ाला	वधी						Acc	count	No. र	ब्राते क्र	i.							IF	SC						
Days दिवस			Mon महिने			years वर्षे					ewal		No		Yes	if ye	e for	the n	ariod		Day	/s		Mont	hs		Years
											करण		नाही	:	हो		ड, 101 गसल्य				दिव			महिने			वर्षे
Cons खात्य		r: on	(घट	दो	घांपैव	वैय Join	किंवा ividua क्तिक t	उत्त	रजीव	7	Sole F स्वामित Partne	भगोदर Proprie न्व संस् ership	Firm	त्वा उ		Priva खाज Trusi	को ite/Pu गी/स	गीही । blic L ार्वजनि	td. Co	ज्वा उन mpar र्गा. संस् Othe	तरजीव ny :था :er (Ple	f ease S	्रांसव IUF (I हेंदू आं pecity	Hindu विभक्त	युक्तप Undiv	vided F	−amily)
First	Appl	icar	nt / P	rop	rieto	संयुक् or/ Pa	rtner	/ Di	rect	or / C	भागीद Other	[In th	Ord	 er of	: Title	: (Mr./l	थ संस् VIs.) -	Surn	ame-	First	 Name	गील द्य Midd		me			
प्रथम	अजद	111/2	ગાપ્રાય	121/	भाग	दार/-	મચાભ	oh/√	अन्य	/ सब	ाधन (Ж І./	श्रामता) - उ	गडना	त्र-नांव	-।पत्थ	ाच/प	ताच -	ાવ યા	ı sh+lı∙	1)					
																						Male पुरुष		Fem	ale :'''		nd Gende य पंथी
Date o जन्म वि												Ag वाय				Aobile गोबाईल											
Religio Caste		र्म			u हिंद् ाखुले		Budd			,	,	_	नम एस.सी			;······				/	rastria शील द्य			Jain ই	तैन	Oth	er अन्य
Ema ईमेल	il ID	:. ਦੀ			3	i					ii `		······································				PAN पॅन					T				T	
Res	ident	ial A		ss																					- 		
ાનવા	साचा	पत्त	'															••••••					•			-	
PIN	 पिनव	 नोड									Tel.	 No. दू	रध्वनी														
Moth आईचे		lam	е													er Na ांचे नाव											
Maritu वैवाहि	al St	atus थेती	3		S	Singa	1		M	larrie	ed			ate d		rriag											
Relig धर्म	ion (Cod	de								:	Caste नात	•							Blo रक्त		Group				***************************************	
Annu			me								E		ted .														

व्दितीय अर्जदार/प्रोप्राय	टर /भागीव 	त्रियातां विक्रियातां किंदि स्ट्रियातां किंदियातां किंदियातां किंदियातां किंदियातां किंदियातां किंदियातां किंदिया	अन्य (संबोध्य	पा। ।।। धन (श्र्र	हे ठावर रे./श्री	भती) मती)	-आड-	(IVIII./II नांव-न	ns.) - nia-पि	उपागाः गेत्याचे	/पतीच	नाडा । वे नांव :	vame याक्र	-Midc माने)		ame)		;	,
	<u> </u>			<u> </u>	<u>.</u>	<u>.</u>								Male पुरुष			ıle		Gender पंथी
Date of Birth जन्म दिनांक				Ag वर	ge I			Mobile गेबाईत											
		Buddhist बौध														Jain जै	न	Othe	r अन्य
Caste जात Ope	n खुले	OBC ओ.बी	ो.सी.	SC/ST	एस.र्स	ो. / एस	ा.टी.	(Other ((Speci	fy) आन	य (तपः	शील द्य	ावा)					
Email ID ईमेल आय.डी									PAN पॅन										
Residential Address										ſ <u></u>		·	<u> </u>	_ <u>`</u>	Å	 	Å	Å	
निवासाचा पत्ता					ļ	<u> </u>													
PIN पिनकोड			Tel	 l. No. दू	ग्र रध्वनी														
Mother Name आईचे नाव			J				 Fath वडिलां			J		J	J	J		J			
Maritual Status	Sing	ıal I	Married			oate	of Ma	arriaç	,	- L T									
वैवाहिक स्थिती Religion Code		<u> </u>		Cast	:	वेवाह ी	देनांक		i	i		Blo	od (i Group	i				
धर्म Annual Income				जात Expe	i cted	Turn	over	РΔ				रक्त	गट						
वार्षिक उत्पन्न Third Applicant /Pro	nriotor/Pa	ertnor/Dirocto		अपेक्षि	त उला	ढाल (वार्षिक	5)	۱ - ۲۰۰	rnam		et Na		Middla	Nam	۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰			
तृतीय अर्जदार/प्रोप्रायट	ा /भागीदार १ /भागीदार	र/संचालक/अ	गणांडा (॥ न्य (संबोधन ।	ग (श्री.	/श्रीम -	ती) -	शह (श्रा आडना	ा./IVIS. व-नां∘) - उप ब-पित	याचे/प	यतीचे पतीचे	नांव य	गळम गळम	ाववाट ाने)	IVAIII		······	.,	.,
							ļ		ļ		ļ		ļ		<u> </u>	<u></u>		Thin	
									<u> </u>		<u> </u>	<u> </u>		Male पुरुष			iie		i Gende पंथी
Date of Birth जन्म दिनांक				Ag वर				lobile गेबाईत											
Religion धर्म Hind	du हिंदू	Buddhist बौध	द Musl	 lim मु स्लि	लम	Sikl	h शीख	(Christia	an ख्रिश	चन	Zor	astria	n पारशी		Jain जै	न	Othe	er अन्य
······		OBC ओ.बी																	
Email ID ईमेल आय.डी						••••••			PAN पॅन										
Residential Address					[[·				 [Å	 [
निवासाचा पत्ता																			
PIN पिनकोड			Tel	. No. दृ	रध्वनी														
Mother Name आईचे नाव							Fath वडिलां												
Maritual Status वैवाहिक स्थिती	Sing	ıal I	Married				of Ma देनांक		је [
Religion Code धर्म				Cast जात	е							Blo रक्त		Group)				
Annual Income वार्षिक उत्पन्न				Expe अपेक्षि															
Information for Curr			त्याकरिता र	माहिती	······	·······	······	r	·········	·······	······	······	······		······		······		·
Firm / Comp फर्मचे / व	pany Name <mark>रुपनीचे नां</mark> व	9 3			ļ	ļ	ļ	ļ	ļ	ļ	ļ	ļ	ļ	ļ	ļ	ļ	ļ	ļ	ļ
Office Address व्यव	सायाचा पत्त	ना			ļ	ļ				ļ		ļ	ļ		ļ		ļ	ļ	ļ
					ļ	ļ	ļ	ļ	ļ	ļ	ļ	ļ	ļ		ļ		ļ	ļ	ļ
						ļ	ļ	ļ			ļ	ļ	ļ		ļ		ļ	ļ	ļ
									ļ		ļ	ļ							
PIN पिनकोड			Co	ntact N	lo. सं	पर्क					ļ						ļ	ļ	ļ
GST No. जी.एस.टी क्र.																	ļ		
LBT No. एल.बी.टी. क्र	•		<u> </u>		<u> </u>	<u> </u>	<u> </u>		<u> </u>	<u> </u>		<u> </u>	<u></u>				<u> </u>	<u> </u>	<u> </u>
MINOR DECLAR	RATION		,			,									••••				
Type of Guardian		Fathe	r	Mo	other	·	С	ourt	Appo	ointe	t		······				····- , ······		
Full Name of Guar	dian	Mr.	Ms.									<u></u>							

I/We hereby declare that the date of birth of natural and lawful guardian/guardian appois said minor in all future transactions of ar indemnify the Bank against the claim of the	nted by co ny descript	urt o	rder, n the	date e abo	/_ /e acc	ount i	until t	(copy the s	encl aid n	osed ninor) . I s attai	hall i	repres najorit	sent t y. I/V	he Ve
Date: / /20								Signa	ture o	f Guar	rdian				
l/ we wish to avail these services on my / our account माझ्या/आमच्या खात्यावर पुढील सेवा सुरु कराव्यात :	धना Any	eque E देश पुर्ग / Bran ब्रँच बॅं	ch Ba	anking	ATM C ए.टी.एम	ard . सुविध	Т	SMS एस.प	S Banl एम.एस.	king . बँकिंग	r	मो	lobile E बाईल ब	Bankin बॅंकिंग	g
Introduction by KYC Complied Account I				कष पुर्ण	केलेल्या '	विद्यमान	खातेध	गरकाव	त्डून प <u>्</u> र	रिचय					
Full Name of the Introducing Account Holder(in परिचयकर्त्या खातेदाराचे संपूर्ण नांव (संबोधन(श्री./श्रीम	the order of ाती)-आडनांव	f:Title व-नांव	(Mr./N -पित्य	Ms.)-Su याचे /पत	rname- गिचे नांव	First N या क्रम	lame-l ाने)	Middle	e Nam	ne)					
Account No. खाते क्रमांक								anch खा							*********
Residential Address निवासाचा पत्ता															
PIN पिनकोड	Tel. No. दूर	ध्वनी					<u></u>	<u>.</u>							
Mobile मोबाईल				Email	ID ईमेल										
As per the above mentioned details, I confirm an account with Sanmitra Sahakari Bank Li										··········			ायीन वापर nature		
6 months,I personally know the APPLICANT for aboutmonths and I confirm that Ap and address stated in this application are corrected knowledge वर नमूद केलेल्या माहितीस अनुसरुन मी खात्री देती बँक लि., पुणे यांचेकडे किमान ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ खाते व्यक्तिगतिरत्या मागील सुमार महिन्यांपासून ओळखतो. त्या अर्जात नमूद केलेला अर्जदाराचा व्यवसाय व निवासाचा	pplicant's occ ct to the be की, माझे सन्मि आहे. सदर अ ासेच मी विश्वास	cupati st of । नेत्र सहब र्जदारास न देतो न	ion my हारी मी की,							S	Signatı	ure &	Date		
माहितीप्रमाणे बिनचूक आहे.	पता हा तपरा	ાલ ના			er's Sig त्यांची स				Α.0	D.Code	e#				
Nomination नामांकन			:												
Nomination under section 45ZA of Banking Reqrespect of bank deposit. I/we nominate the follominor's death. बँकींग रेग्युलेशन ॲक्ट (१९४९) नियम २/१ सहकारी बँका न	wing perso	n to w	vhom	the ar	nòunt o	f the d	eposi	t, may	be re	èturne	ed to i	n the	event	of my	y/ou
रक्कम स्विकारण्यासाठी नामांकित करीत आहे.								·							
Name नाव					Age वय			हेवी टेवी	tion w शराबरो	ith de बर नात	posito	or			
Address पत्ता															
*As the nominee is a minor on this date, I/we a of my/our/minor's death during the minority per नामनिंदेशित व्यक्ती आज रोजी अज्ञान असल्यामुळे, तो/ती स् करिता मी/आम्ही खालील व्यक्तिची नेमणूक करित आहे/आ	iod of the no ज्ञान होईपर्यंत,	omine	e.											ळविण्य	ī
Name					Age			Rela	tion w	ith de बर नात	posito	or	••••••		
नांव Address पत्ता				L	वय			0910		थर नार 					
				/ / / ! +		har 4				1.6					
	Signature	-		vvitn	ess सा	तादा र		T		VV	/itness	- লাধ	।दार Z		
	स्वाक्षरी Name								•••••	••••••	•••••	•••••	•••••	•••••	
Signature/Thumb Impression*of Depositor(s) shall be attested by two witnesses	नांव Address							-							
खातेदाराची स्वाक्षरी $ec{/}$	पत्ता														
डाव्या अंगठ्याचा ठसा (दोन साक्षीदारांसमक्ष)	L		3												

Full Name संपूर्ण नांव Specimen Signaure नमुना स्वावनी Customer ID प्राहक क्रमांक Customer ID प्राहक क्रमांक Paste here Recent Photo 25mm x 35mm आणिकटरण क्रमांक Paste here Recent Photo 25mm x 35mm आणिकटरण क्रमांक Uniferative के पिरस्टल 25mm x 35mm Multiple About a Very State Uniferative a Very State Unife	Photograph and Signature of Applicant(s)	अर्जदार	ाची स्वाक्षरी व छार	पाचित्र			
Customer ID ग्राहक क्रमांक Paste here Recent Photo 25mm x 35mm अस्मिक्ट्य काळमांच ज्ञानिक क्रमांक 1 क्रिक्ट क्रमांक 1 क्रमांक क्	Full Name संपूर्ण नांव		Full Name संपूर	र्ग नांव		Full Name संपूर्ण	नांव
Customer ID ग्राहक क्रमांक Paste here Recent Photo 25mm x 35mm अस्मिक्ट्य काळमांच ज्ञानिक क्रमांक 1 क्रिक्ट क्रमांक 1 क्रमांक क्							
Customer ID ग्राहक क्रमांक Paste here Recent Photo 25mm x 35mm अस्मिक्ट्य काळमांच ज्ञानिक क्रमांक 1 क्रिक्ट क्रमांक 1 क्रमांक क्							
Customer ID ग्राइक क्रमांक Paste here Recent Photo 25mm x 35mm अस्मिक्ट्य काळागीय ज्ञान्य अस्मिक्ट्य काळागीय ज्ञान्य अस्मिक्ट्य काळागीय ज्ञान्य के विकट्या अस्मिक्ट्य काळागीय ज्ञान्य के विकट्या अस्मिक्ट्य काळागीय ज्ञान्य के विकट्या काळागीय काळागायाची काळागीय काळागायाची काळागायाचची काळागायाचची काळागायाचची काळागायाचचाळाणाचचाळाणायाचचळाणाचचचचचळाळाणाळाणाचचळाणाचचचळाळाणाचचचळाळा							
Customer ID ग्राइक क्रमांक Paste here Recent Photo 25mm x 35mm अस्मिक्ट्य काळागीय ज्ञान्य अस्मिक्ट्य काळागीय ज्ञान्य अस्मिक्ट्य काळागीय ज्ञान्य के विकट्या अस्मिक्ट्य काळागीय ज्ञान्य के विकट्या अस्मिक्ट्य काळागीय ज्ञान्य के विकट्या काळागीय काळागायाची काळागीय काळागायाची काळागायाचची काळागायाचची काळागायाचची काळागायाचचाळाणाचचाळाणायाचचळाणाचचचचचळाळाणाळाणाचचळाणाचचचळाळाणाचचचळाळा							
Customer ID ग्राहक क्रमांक Paste here Recent Photo 25mm x 35mm अस्मिक्ट्य काळमांच ज्ञानिक क्रमांक 1 क्रिक्ट क्रमांक 1 क्रमांक क्							
Customer ID ग्राइक क्रमांक Paste here Recent Photo 25mm x 35mm अस्मिक्ट्य काळागीय ज्ञान्य अस्मिक्ट्य काळागीय ज्ञान्य अस्मिक्ट्य काळागीय ज्ञान्य के विकट्या अस्मिक्ट्य काळागीय ज्ञान्य के विकट्या अस्मिक्ट्य काळागीय ज्ञान्य के विकट्या काळागीय काळागायाची काळागीय काळागायाची काळागायाचची काळागायाचची काळागायाचची काळागायाचचाळाणाचचाळाणायाचचळाणाचचचचचळाळाणाळाणाचचळाणाचचचळाळाणाचचचळाळा							
Customer ID ग्राहक क्रमांक Paste here Recent Photo 25mm x 35mm अस्मिक्ट्य काळमांच ज्ञानिक क्रमांक 1 क्रिक्ट क्रमांक 1 क्रमांक क्	Specimen Signaure नमुना स्वाक्षरी		Specimen	Signaure नमुना स	वाक्षरी	Specimen	Signaure नमुना स्वाक्षरी
Paste here Recent Photo 25mm x 35mm अतिरक्षण काव्याति के के विकास काव्याति के किया किया के किया किया किया के किया के किया किया किया किया किया किया किया किया							
Paste here Recent Photo 25mm x 35mm अतिकारण कारणीय प्राप्त के विकास के विकास के किया किया के किया किया के किया किया किया के किया के क							
Recent Photo 25mm x 35mm 3/6massari anainting significant display to the Bank's rules and regulations framed from time to time. The Bank may debit my/our account for applicable service charges. मी / आपति अवेश किकटला १५ सि.से. ४ ६ सि.से. ४ सि.से. १ सि.से. ४ ६ सि.से. ४ सि.से. १ सि.से. ४ सि.से. १ सि.से. ४ ६ सि.से. ४ सि.से. १ सि.से.	Customer ID ग्राहक क्रमांक		Custon	ner ID ग्राहक क्रमां	क	Custom	ner ID ग्राहक क्रमांक
Recent Photo 25mm x 35mm 36mm 36mascari anandrid graftes के विकटना पर सि.स. र प्रति कि.स. र प्रति क							
Recent Photo 25mm x 35mm 36mm 36mascari anandrid graftes के विकटना पर सि.स. र प्रति कि.स. र प्रति क			· · · · · · · · · · · · · · · · · · ·				
25mm x 35mm अशिकदण्या कावातील प्राविक्ष के विकटण प्रश्नित कावातील प्राविक्ष के विकटण प्रश्नित के विकट	Paste here			Paste here		ı	Paste here
I/ we agree to abide by the Bank's rules and regulations framed from time to time. The Bank may debit my/our account for applicable service charges. मी / आम्ही विकट्या देश मि.प्र.२ १ म						: :	
l/ we agree to abide by the Bank's rules and regulations framed from time to time. The Bank may debit my/our account for applicable service charges. मी / आग्दी बंकेच्या बेळांबेळी बनलेल्या नियमांचे पालन फरण्यास बांधील आहे / आहोत तसेच माइया / आमच्या खालातून आयरयक ते लागू आसणारे सेवायुल्क कापून घेण्यासाठी बेंकेल्या परवानगी देत आहोत. Applicant Signaure & Date अजंदाराची स्वायस्त व दिनाक 1 2 3 Documents Submitted For KYC Compliance के. याय. सी. निकय पूर्ण करण्यासाठी जोडलेली आयरयक काण्यप्र अधारयक काण्यप्र							
l/ we agree to abide by the Bank's rules and regulations framed from time to time. The Bank may debit my/our account for applicable service charges. मी / आरही बैकेच्या वेळावेळी बनलेल्या नियमांचे पालन करण्यास बांधील आहे / आहोत तसंच माइया / आमच्या खात्यान्त आवश्यक ते लागू असणारे सेवासुल्क कापून घेण्यासाठी चैंकेला परवानगी देत आहोत. Applicant Signaure & Date अत्रेताराची स्वाक्षरी व दिनांक Document for proof of Identity Document for							
Applicant Signaure & Date अर्जदाराची स्वावती व दिनांक 1 2 3 Documents Submitted For KYC Compliance के. बाब. सी. निकष पुर्ण करण्यासाठी जोडलेली आयश्यक कागारपरे Ist Applicant प्राथम अर्जदार 2				:		:	:
Applicant Signaure & Date अर्जदाराची स्वावती व दिनांक 1 2 3 Documents Submitted For KYC Compliance के. बाब. सी. निकष पुर्ण करण्यासाठी जोडलेली आयश्यक कागारपरे Ist Applicant प्राथम अर्जदार 2			<u></u>				
Applicant Signaure & Date अर्जदाराची स्वावती व दिनांक 1 2 3 Documents Submitted For KYC Compliance के. बाब. सी. निकष पुर्ण करण्यासाठी जोडलेली आयश्यक कागारपरे Ist Applicant प्राथम अर्जदार 2							
Applicant Signaure & Date अर्जदाराची स्वावती व दिनांक 1 2 3 Documents Submitted For KYC Compliance के. बाब. सी. निकष पुर्ण करण्यासाठी जोडलेली आयश्यक कागारपरे Ist Applicant प्राथम अर्जदार 2	I/ we agree to abide by the Bank's rules and	d regula	ations framed from	n time to time. Th	e Bank may de	ebit my/our account	for applicable service charges
Applicant Signaure & Date अर्गदाराची स्वाक्षरी व दिनांक 1 2 3		चे पाल	न करण्यास बाधील	आहे / आहोत तस	चि माझ्या / आ	मच्या खात्यातून आवः	श्यक ते लागू असणारे सेवाशुल्क
Bocuments Submitted For KYC Compliance के. बाय. सी. निकष पुणं करण्यासाठी जोडलेली आवश्यक कागदपंत्र Document for proof of Identify Document Identification No. Issuing Authority /Place of issue Supporting Documents							
Bocuments Submitted For KYC Compliance के. बाय. सी. निकष पुणं करण्यासाठी जोडलेली आवश्यक कागदपंत्र Document for proof of Identify Document Identification No. Issuing Authority /Place of issue Supporting Documents							
Documents Submitted For KYC Compliance के. बाय. सी. निकष पुणं करण्यासाठी जोडलेली आवश्यक कागवपंत्र Document for proof of Identity Document Identification No. Issuing Authority /Place of issue Supporting Documents	Applicant Signaure & Date						
Document for proof of Identity Document Identification No. Issuing Authority /Place of issue Supporting Documents Supporting Doc	अर्जदाराची स्वाक्षरी व दिनांक	1		2		3	
Document for proof of Identity Document Identification No. Issuing Authority /Place of issue Supporting Documents Supporting Doc	Documents Submitted For KYC Complian	nce के	वाय सी निक्रष	पर्ण करण्यासाठी ज	ोडलेली आवश्य	ग्रक कागदपत्रे	
प्रथम अर्जवार उrd Applicant वृत्तीय अर्जवार 1st Applicant पुत्तीय अर्जवार 2nd Applicant वृत्तीय अर्जवार 1st Applicant पुत्तीय अर्जवार 2nd Applicant University Place of issue Supporting Documents Supporting Docume	Document for proof of Identity	1					Supporting Documents
जितनेव अर्जदार 3rd Applicant प्रमा अर्जदार 2nd Applicant प्रमा अर्जदार 2nd Applicant प्रमा अर्जदार 2nd Applicant प्रमा अर्जदार 3rd Applicant प्रमा अर्जदार 2nd Applicant प्रमा अर्जदार 3rd Applicant Supporting Documents Supporting Doc	प्रथम अर्जदार						
तृतीय अर्जदार Document for proof of Address Issuing Authority /Place of issue Supporting Documents Supporting Documents Issuing Authority /Place of issue Supporting Documents Supporting Documents Issuing Authority /Place of issue Supporting Documents Supporting Documents Issuing Authority /Place of issue Supporting Documents Supporting Documents Issuing Authority /Place of issue Supporting Documents Supporting Documents Issuing Authority /Place of issue Supporting Documents Supporting Documents Issuing Authority /Place of issue Supporting Documents Supporting Documents Issuing Authority /Place of issue Supporting Documents Supporting Documents Issuing Authority /Place of issue Supporting Documents Issuing Authority /Place of issue Supporting Documents Issuing Authority /Place of issue Supporting Documents Supporting Documents Issuing Authority /Place of issue Issuing Author	व्दितीय अर्जदार						
1st Applicant प्रथम अर्जदार 2nd Applicant व्रितीय अर्जदार 3rd Applicant व्रितीय अर्जदार 4rd App							
2nd Applicant वित्तीय अर्जवार 3rd Applicant तृतीय अर्जवार KYC Certification (Office use only कार्यालयीन वापराकरिता) I have met the above signed applicant(s) in person and verified the KYC documents. I confirm that KYC compliance is done and I have allotted money laundering risk catefory (High RISK/Medium Risk /Low Risk) to the account based on the profile submitted herewith. Authorised Officer's Signature No. Review Date Risk Category If Risk Category changed, reason for it Name: Code:		1	Document Identifi	cation No.	Issuing Authori	ity /Place of issue	Supporting Documents
Srd Applicant तृतीय अर्जवार KYC Certification (Office use only कार्यालयीन वापराकरिता) I have met the above signed applicant(s) in person and verified the KYC documents. I confirm that KYC compliance is done and I have allotted money laundering risk catefory (High RISK/Medium Risk /Low Risk) to the account based on the profile submitted herewith. Authorised Officer's Signature No. Review Date Risk Category If Risk Category changed, reason for it Name: Code:	2nd Applicant]					
KYC Certification (Office use only कार्यालयीन वापराकरिता) I have met the above signed applicant(s) in person and verified the KYC documents. I confirm that KYC compliance is done and I have allotted money laundering risk catefory (High RISK/Medium Risk /Low Risk) to the account based on the profile submitted herewith. Authorised Officer's Signature No. Review Date Risk Category If Risk Category changed, reason for it Name: Code:	3rd Applicant]]					
I have met the above signed applicant(s) in person and verified the KYC documents. I confirm that KYC compliance is done and I have allotted money laundering risk catefory (High RISK/Medium Risk /Low Risk) to the account based on the profile submitted herewith. Authorised Officer's Signature			_				
money laundering risk catefory (High RISK/Medium Risk /Low Risk) to the account based on the profile submitted herewith. Authorised Officer's Signature No. Review Date Risk Category If Risk Category changed, reason for it Name: Code:	·		<u> </u>	10/0			
Authorised Officer's Signature No. Review Date Risk Category If Risk Category changed, reason for it Name: Code:							
Name : Code :			•	T			
Code:	Authorised Officer's Signature	No.	Review Date	RISK Category	ii Kisk Categ	gory cnanged, reasor	I IOI IT
Code:							
Code:							
	Name :						
Date ·	Code:	Ì					
Date .	Date :	ļ		***************************************			